

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त
जिल्ह्यातील किशोरवयीन मुला-मुलींच्या
उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्णजयंती
योजना राबविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष
उघडण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: नक्षल २०१३/प्र.क्र.०५/ का. १७

मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई ३२

तारीख: ०७ डिसेंबर, २०१३

वाचा :

१) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र. नक्षल २०१३/ प्रक्र.५/ का-१७, दिनांक
१०.०९.२०१३

प्रस्तावना :

गडचिरोली व गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील किशोरवयीन मुलां- मुलींच्या उन्नतीसाठी व राज्यातील इतर भागातील रुढी, परंपरा, संस्कृती, शिक्षण, लघुउद्योग व शेती इत्यादिचे दर्शन घडविण्यासाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबविण्यात येणार आहे. सदरची सहभागी मुले/मुली नक्षलप्रभावित क्षेत्रामध्ये बदल घडवतील व सर्वांगीण विकासाकडे अग्रेसर होतील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षल- प्रभावीत भागातील एकूण ४० मुले / मुलींचा १ गट व अधिका-यांचा समावेश असलेले हे पथक राज्यातील नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई इत्यादि ठिकाणी सहल घडवून आणतील. याकरीता आदिवासी उपयोजनेतर्गत " नक्षलप्रभावित भागामध्ये किशोरवयीन मुलां-मुलींच्या उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्णजयंती योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना राज्य योजनातर्गत योजना असून, या योजनेतर्गत अर्थसकल्पीय तरतूद करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलां-मुलींच्या उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्णजयंती योजना राबविण्यासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षापासून खालील प्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे:-

मागणी क्रमांक टी-५	DEMAND NO. T-5
२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण	2225, Welfare of Schedule Castes, Schedule Tribes, Other Backward Classes and Minorities
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना	796, Tribal Sub-Plan
राज्य योजनातर्गत योजना	State Plan Scheme
(०१)(५६) नक्षल प्रभावित भागामध्ये किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना	(01)(56) Aapla Maharashtra Suvarna Jayanti Yojana for Development of Adolescent Boys and Girls of Naxalite Areas.
(२२२५डी६३६) ३१ सहायक अनुदान (वेतनेतर)	(2225D636) 31 Grant in aid (Non-salary)

२. सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक TM/Ch.१/TDD/UOR/१३४/१५३२ दिनांक २८ नोव्हेंबर, २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २००/अर्थ-१९, दिनांक २९ नोव्हेंबर, २०१३ नुसार प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१३१२०७१२१६३४४७२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(म.सो. खंडारे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई-३२
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा. मंत्री/ राज्य मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
५. सर्व मा. मंत्री

६. सर्व मा. राज्यमंत्री
७. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -१/२, मुंबई / नागपूर
९. महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई / नागपूर
- १०.अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई
- ११.अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, नविन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई -३२
- १२.अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- १३.प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई- ०१
- १४.सचिव (विशेष), गृह विभाग, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई
- १५.पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई
- १६.सर्व विभागीय आयुक्त
- १७.आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
१८. अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई
- १९.सर्व जिल्हाधिकारी
- २०.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २१.सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक
- २२.सर्व पोलीस आयुक्त
- २३.सर्व शिक्षण संचालक (माध्यमिक /प्राथमिक)
- २४.सर्व शिक्षण उप संचालक (माध्यमिक /प्राथमिक)
- २५.सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक /प्राथमिक)
- २६.अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर /अमरावती/ नाशिक व ठाणे
- २७.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी, गडचिरोली, अहेरी व भामरागड

२८. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई - ३२
२९. सह सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई - ३२
३०. सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई - ३२
३१. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
३२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
३३. उप संचालक, लेखा व कोषागारे, नागपूर
३४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, गडचिरोली / गोंदिया
३५. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
३६. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
३७. सर्व मंत्रालयीन विभाग
३८. सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३
३९. कक्ष अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
४०. निवड नस्ती (का. १७)